

Name of the Practice- Shri Swami Vivekanand Jayanti Saptah

Objectives:-1. To provide platform for students to perform Arts.

2. To inculcate different life skills among student teachers.

Rationale- To Swami Vivekanand 'Education is the manifestation of the perfection already in man.' India has immortal strong sense of cultural unity. He is a role model of Indian culture. Swami Vivekanand was the one who revealed the true foundation of this culture and was able to defend and strengthen unity as a nation. He is a representative of truth, character, glory, sacrifice, devotion, generosity, anticipation and hard work. Our Sanstha trusts, works and respects the philosophy and teaching of great Shri. Swami Vivekanand, so this Sanstha named after him. Shri Swami Vivekanand Shikshan santha, Kolhapur based on the philosophy of Shri Swami Vivekanand. Our college Sansthamata Sushiladevi Salunkhe Mahila Shikshanshastra Mahavidyalay, Tasgaon celebrates Shri Swami Vivekanand jayanti saptah every year from 12th January to 19th January. One paragraph from the Book "Swami Vivekanand Vichar Darshan" is read loudly in front of student teachers which is highly inspirational. In a whole week curricular and co-curricular activities are carried out with great zeal and zest. Eminent speakers deliver speeches, discourses on various topics. Various competitions are carried out to encourage student teachers to show their talent. Traditional day, geography day is celebrated where cultural activities are performed by student teachers.

Outcomes-

1. Students participate in activities which help to come out with personality development.
2. Student teachers got an opportunity to listen learned speakers.
3. Events provided by Sanstha and events provided by college, executed simultaneously.
4. Students perform traditional activities with great joy.



“ ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार ”
- शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे



श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर
आयोजित

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

राज्यस्तरीय

- * निबंध
 - * वक्तृत्व
 - * चित्रकला
 - * विवेकानंद
टॅलेंट सर्च
व
 - * सुगम गायन
स्पर्धा
- २०१६-१७



माहितीपत्रक

राज्यस्तरीय स्पर्धा संयोजक
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ
आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सातारा

मराठी माध्यम स्पर्धा संयोजक
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ
आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सातारा
इंग्रजी माध्यम स्पर्धा संयोजक
न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल अँड
ज्यु. कॉलेज, कोल्हापूर

MARKING SCHEME

ESSAY COMPETITION

Types	Beginning	Subject Knowledge	Style of language	Organization of language	Handwriting & Use of Language Device	Conclusion	Total
Marks	05	15	10	10	05	05	50

ELOCUTION COMPETITION

Types	Beginning	Subject Presentation	Subject Knowledge	Style of language	Conclusion	Impression on Listeners	Total
Marks	05	10	10	10	10	05	50

DRAWING COMPETITION

Types	Proportionality in Drawing	Subject Illustration	Colour Combination	Liveliness of Drawing	Neatness	Impression of Drawing	Total
Marks	05	10	10	10	05	10	50

VIVEKANAND TALENT SEARCH

Types	Sanstha Knowledge	Dr. Bapuji & Sansthamata Sushiladevi	General Knowledge	Syllabus	Total
Marks	20	20	20	40	100

देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी स्वाभिमानी, कर्तव्यदायक, सुदृढ आणि निरोगी स्वाची भावी पिढी हवी आहे कारण या देशातील फोटागांधी लोक निरक्षर असून अज्ञान व अंध-जागत चावपट्टा आहे. त्या सर्वांना सुशिक्षित आणि सुसंस्कारी बनविण्यासाठी मला आजढम शिक्षकच राहिले पाहिजे म्हणून मी राजकारणात मगार नाही.

- शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे



शिक्षणमहर्षी

डॉ.

बापूजी

साळुंखे

निबंध,

वक्तृत्व,

चित्रकला,

टॅलेन्ट सर्च

व

सुगम गायन

स्पर्धा

२०१६-१७

माहितीपत्रक

(२७)



शिक्षणमहर्षी

डॉ.

बापूजी

साकुंचे

निबंध,

वक्तृत्व,

चित्रकला,

टॅलेन्ट सर्च

व

सुगम गायन

स्पर्धा

२०१६-१७

माहितीपत्रक

(२६)

Statelevel Winners will be Awarded
with following Prizes.

First Rank

Books + Cash Prize + Shield + Certificate

Second Rank

Books + Cash Prize + Shield + Certificate

Third Rank

Books + Cash Prize + Shield + Certificate

New Model English School & Junior College, Kolhapur
will award the Prizes to State Level Winners
In English Medium Competition.

**Vivekanand Talent Search
For
Primary and Secondary Level**

* 5th to 7th Primary

* 8th to 10th Secondary

* This Examination will be conducted as per the
nature of the 7th Scholarship Examination.

* The Examination will be 100 Marks

* On Wensday 18/1/2017 at School Level. Time 12 to 2

* On Friday 27/1/2017 at District Level. Time 12 to 2

* On Thursday 9/2/2017 at State Level. Time 12 to 2

३. 'संस्थेच्या प्रत्येक शाखा ज्ञान्यातून उभ्या ठहिल्या आहेत. पहिल्यापासून संस्थेचे
गुणवत्ता वाढविण्याचा व टिकविण्याचा प्रयत्न केला तसेच यशातून दर्जेदार व सुंदर
इमारती उभारल्या आहेत. ही सर्व प्राणीव ठेवून गुरुदेव कार्यकर्त्यांनी शाखेसाठी
योगदान द्यावे व संस्थेची परंपरा चिरंतन ठेवावी.'

- शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साकुंचे

*** महाविद्यालयीन गट ***

(सर्व सिनिअर महाविद्यालये, बी.एड., टी.एड. महाविद्यालये)

अ) निबंध स्पर्धा वेळ १ तास

- १) शब्द मर्यादा १००० शब्दांपर्यंत
- २) निबंध कागदाच्या एकाच बाजूस लिहावा.

विषय-

- १) शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे एक शैक्षणिक विचारवंत
- २) समर्पिता - संस्थामाता मुशीलादेवी साळुंखे
- ३) थोडा संन्यासी - स्वामी विवेकानंद
- ४) सामाजिक स्वास्थ्य - प्रसारमाध्यमांची जबाबदारी
- ५) पाणी युद्धाकडे जगाची वाटचाल

ब) वक्तृत्व स्पर्धा वेळ १२ मि.

विषय-

- १) आजची सामाजिक परिस्थिती व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे मूल्य विचार
- २) शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या कार्यातील संस्थामातेचे योगदान
- ३) कॅशलेस की कास्टलेस इंडिया - काळाची गरज
- ४) स्मार्ट सिटीज् की स्वयंपूर्ण खेडी
- ५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भारतीय संविधानाचे सिल्पकार

क) चित्रकला स्पर्धा वेळ १.३० तास

- १) चित्राचा आकार (३८ सेमी X २८ सेमी)
- २) फक्त जलरंगात चित्रे रंगवावीत.

विषय-

- १) शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता मुशीलादेवी साळुंखे यांचे एकत्रित व्यक्तिचित्र
- २) लोक वाचवा - देश वाचवा (पोस्टर)
- ३) श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक प्रसंग
- ४) पर्यावरण समस्या (पोस्टर)
- ५) माझ्या कल्पनेतील स्मार्ट सिटी



शिक्षणमहर्षी

डॉ.

बापूजी

साळुंखे

निबंध,

वक्तृत्व,

चित्रकला,

टॅलेन्ट सर्च

व

सुगम गायन

स्पर्धा

२०१६-१७

माहितीपत्रक

(१५)

स्थापना : जून, १९८४

निक पुनर्मुद्रणकन > 'B'





"ज्ञान विद्यया अर्जुन दुर्योधनं यमवधे विजयते प्रसाद"
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संघालिता,
(मिनागौ विद्यमंड, कोल्हापूर संलग्नित)




संस्थामाता सुधिलादेवी साकुंख्ये महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव
दि. १९/१/२०१७

कार्यक्रम पत्रिका : श्री स्वामी विवेकानंद सप्ताह समारोप

दीपप्रज्वलन : प्राचार्य व सर्व स्टाफ / प्रमुख पाहुणे
प्रास्ताविक : विद्या सदाकळे
वाचन - आदर्श शिक्षण श्री विवेकानंद विचार - शरयु सावंत
स्वागत : प्राचार्य हस्ते - प्रा. अनघ पाटील व डॉ. संजय सुतार.
अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा परिचय - मनिषा पाटील
वक्षिस वितरण - निबंध, यज्ञकृत्य, चित्रकला
सूत्रसंचलन : धनश्री देशमुख
प्रशिक्षणाधी मनोगत : मिरजकर भाग्यश्री
प्रमुख पाहुणे यांचे मार्गदर्शन - प्रा. पाटील अनघ
अध्यक्ष - डॉ. संजय सुतार
आभार : सीमा कुलकर्णी


प्रा. पाटील अनघ

डॉ. संजय सुतार


(डॉ. पाटील अनघ)


(क. धनश्री देशमुख)


(डॉ. पी. ए. कांबळे)

विभागप्रमुख

सांस्कृतिक प्रमुख

Programme Schedule of Shri Swami Vivekanand Jayanti Saptah concluding ceremony

स्थापना : जून, १९८४

नेफ पुनर्मुल्यांकन :- 'B'



"ज्ञान विज्ञान ज्ञान सुसंस्कार मातृसौ विज्ञान प्रसाद"
निरालम महर्षी ए. व्ही. पाटील मठानुषंग
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संघालिता,
(शिक्षण विद्यापीठ, कोल्हापूर सांगली)



संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय,
तासगांव, जि. सांगली, (महाराष्ट्र राज्य) पिन : ४१६ ३१२.

फोन : ०२३४६-२४०४०२

(NCTE Code : 113131.)

श्री स्वामी विवेकानंद सप्ताह २०१७

कार्यक्रम पत्रिका

१. दीपप्रज्वलन : कवी श्री. सुरेश पाटील व प्रा. काटेपाटील एन. एल.

२. प्रास्ताविक : पल्लवी पाटील

३.

४. स्वागत : प्राचार्य डॉ. कांबळे पी. ए. व डॉ. पाटील बी. एम.

५.

६. प्रशिक्षणार्थीचे कविता वाचन :

a. वैशाली पवार

b. ज्योती पाटील

c. प्रतिभा कोळी

d. दीक्षा सुर्यवंशी

७. प्रमुख पाहुणे - कवी : सुरेश पाटील

८. अध्यक्ष : प्रा. काटेपाटील एन. एल.

९. आभार : स्वाती दगडे

सूचसंचलन - कु. मनिषा पाटील

प्राचार्य,

संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे
महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय,
तासगांव, जि. सांगली

दिनांक	समय	विषय	स्थान	अध्यक्ष	उपस्थिति
28/1/19	7:00	पूजा	श्री. स्वामीजी	श्री. स्वामीजी	
	7:30	पूजा	श्री. स्वामीजी	श्री. स्वामीजी	
	8:00	पूजा	श्री. स्वामीजी	श्री. स्वामीजी	
	8:30	पूजा	श्री. स्वामीजी	श्री. स्वामीजी	
29/1/19	7:00	पूजा	श्री. स्वामीजी	श्री. स्वामीजी	
	7:30	पूजा	श्री. स्वामीजी	श्री. स्वामीजी	
	8:00	पूजा	श्री. स्वामीजी	श्री. स्वामीजी	
	8:30	पूजा	श्री. स्वामीजी	श्री. स्वामीजी	
30/1/19	7:00	पूजा	श्री. स्वामीजी	श्री. स्वामीजी	
	7:30	पूजा	श्री. स्वामीजी	श्री. स्वामीजी	
	8:00	पूजा	श्री. स्वामीजी	श्री. स्वामीजी	
	8:30	पूजा	श्री. स्वामीजी	श्री. स्वामीजी	

श्री. स्वामीजी

श्री. स्वामीजी

Time table of Shri Swami Vivekanand Jayanti Saptah

❖ Name of The Practice- Gandhi Vichar Sanskar Pariksha

Objectives- 1.To inculcate values experienced by Mahatma Gandhi.

2.To disseminate writings of Mahatma Gandhi.

Rationale-

Mahatma Gandhi the great philosopher, thinker and educationist. Gandhiji's Contribution to education is unique. He was the first Indian who advocated a scheme of education..According to Gandhiji literacy is neither the beginning nor the end of education. Gandhiji observes by education I mean an all round drawing out if the best in child and man-body, mind and spirit. This is only a means through which man and woman can be educated. This is how Gandhiji summed up his idea of true education. To spread thoughts of Mahatma Gandhi to inculcate values given by him to learning generation. Gandhi Vichar Sanskar pariksha is conducted yearly in the college .Students are made compulsory to enroll for the same information regarding registration and examination is provided by Gandhi research centre Wardha.

Outcomes

1. Students read the material provided to them.
2. Students participated in examination seriously.
3. Student participants received participation certificate



Certificate of appreciation received from Gandhi Research Foundation



Token of appreciation from Gandhi Research Foundation, Wardha



S. S. Salunke
 Hc. Principal,
 Sansthamata Sushiladevi Sakunte
 Mahila Shikshanshasttra Mahavidyalaya,
 Targaon, Dist. Sangli, Pin. 416 312